

(Formerly Vantage Corporate Services Ltd.)

502, Corporate Arena, D. P. Piramal Road Goregaon (West), Mumbai 400 104

> Telephone: +91 22 6783 0000 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com CIN: L74140MH1991PLC061715

Date: 15th May, 2025

To, **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalai Street,
Mumbai — 400 001

Script Code-530109 ISIN No: INE069B01023

**Sub: Submission of Newspaper Publication of the Financial Results** 

Dear Sir/Madam,

With reference to the subject, we herewith attach Newspaper advertisements of the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2025 published in the Business Standard and Mumbai Lakshdeep Daily newspaper on 15<sup>st</sup> May, 2025, pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For & on behalf of M/s. Anupam Finserv Limited

Pravin Gala Director OF LINE SERVE

## eare ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED

(ENCORE ARC)
acting in its capacity as the Trustee of EARC-Bank-014-Trust. Encore ARC Corporate Office
Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram – 122 002, Haryana

1.KALPESH RAMJI DEDHIA (BORROWER) 1104, Chamunda Paradise, Kol Dongri, Sai Mandi . RAMJI SHAMJI DEDHIA (CO-BORROWER) 1104, Chamunda Paradise, Kol Dongri, Sai Mano

larg, Sahar Road, Vile Parle (East),Mumbai- 400057. . **VIPAL RAMJI DEDHIA (CO-BORROWER)** 1104, Chamunda Paradise, Kol Dongri, Sai Mand

Marg, Sahar Road, Vile Parle (East), Mumbai- 400057.

4.VIMLA RAMJI DEDHIA (CO-BORROWER) 1104. Chamunda Paradise, Kol Dongri Sai Mandii Marg, Sahar Road, Vile Parle (East), Mumbai- 400057. Also at: 60/42, Evershine Sun CHSL. Thakur Village, Near Evershine Dream Park, Kandivali (East), Mumbai- 400101.

5. M/S. K FASHION (CO-BORROWER) Shop No. 03, Ground Floor, R.K.Apartment, 33rd Road.

Old Khar, Khar (West), Mumbai- 400052 Also at: Unit No. 30 and 36, Ground and First Floor, ELCC Arcade Commercial Premises CSL, St. Francis Road, Near Reliance Mall, Hill Road, Bandra (West

Mean Sir/Madam, Sub: Notice for Sale of Secured Asset of Kalpesh Ramji Dedhia ("Borrower") under Rule 8 ( the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") read with Section 13(8) of the SARFAESI Act, 2002, Physical possession of which has been taken over under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with Rules.

As you are aware that pursuant to the provisions of the SARFAESI Act, Encore Asset Recor

As you are aware that pursuant to the provisions of the SARFAESI Act, Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd. ("Encore ARC") has acquired the financial assistance granted to the Borrower by Aditya Birla Finance Limited ("ABFL") along with all underlying securities vide Assignment Agreement dated 31.12.2024. Prior to the acquisition of the financial assistance by Encore ARC, the ABFL had issued a notice under Section 13 (2) of the SARFAESI Act on 05.12.2022 advising you to pay the dues as mentioned therein. As you have failed & neglected to pay the dues within 60 days from the date of receipt of the said notice issued under Section 13(2) of the SARFAESI Act, the Authorised Officer of the ABFL took over the Physical possession of the Secured Asset, as per the description given below on 06.08.2024. That cursuant to the aforeacid assignment the physical possession of the below on 06.08.2024. That, pursuant to the aforesaid assignment, the physical possession of the Secured Asset lies with the Authorised Officer of Encore ARC.

Please treat this as 15 days' notice under Rule 8(6) of the Rules. Upon expiry of the notice periof 15 days, the Authorised Officer of Encore ARC shall take steps for selling the Secured Asset as more particularly mentioned hereinbelow by way of public e- auction/private treaty or any other modes provided under the Rules.

Description of Secured Assets All that piece and parcel of Unit No. 36, 1st Floor, D wing, in the building, known as 'Elco Arcade Commercial Premises CSL', situated at plot bearing No. F.P. No. 84 T.P.S. IV Near Reliance Mall, Hill Road, Bandra (W), Mumbai – 50 **North**: Other Building **South**: Internal Road East: Geetanjali Arcade West: Khaibar Building Owned by Kalpesh R. Dedhia and Vimlabe

All that piece and parcel of Unit No. 30, admeasuring 60 sq.ft., on Ground, Floor, in D wing, in the building known as 'Elco Arcade Commercial, Premises CSL', situated at plot bearing No. F.P. No. 84 T.P.S. IV, Near Reliance Mall, Hill Road, Bandra (W) Mumbai – 50 North: Other Building South: Internal Road East: Geetanjali Arcade West: Khaibar Building Ow by Kalpesh R. Dedhia and Vimlaben R. Dedhia

(hereinafter referred to as "immovable property/ Secured Asset"). In case of sale by way of public e-auction, the detailed terms and conditions of the sale including reserve price, earnest money deposit etc. will also be uploaded on Encore ARC's website i.e. https://www.encorearc.com

with the publication of public e-Auction sale notice in the Form given in Appendix-IVA.

The Borrower/Mortgagor/Guarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of sectior 13 of the SARFAESI Act, in respect of time available to redeem the Secured Asset by repaying the entire dues of Rs. 1,03,68,136/- (Rupees One Crore Three Lakhs Sixty Eight Thousand One Hundred Thirty Six Only) outstanding as on 31.10.2024, from 01.11.2024 together with future nterest, charges & costs thereon

A final opportunity is being given to Borrower/Mortgagor(s)/Guarantor(s) to redeem the Secured Asset accordingly, failing which, Encore ARC in its capacity as Trustee of EARC-BANK-032: TRUST shall proceed with the sale of the aforesaid Secured Asset as per the Rules. Sd/- (Virendra Ghanwat) Authorized Office

Date: 13.05.2025 Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.

## earc ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED earc\* (ENCORE ARC) acting in its capacity as the Trustee of EARC-Bank-014-Trust. Encore ARC Corporate Office

Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram - 122 002, Haryana

1.ARK INTERNATIONAL (BORROWER); Through Proprietor, Shop No. 27, Floor 2nd, Plot No 1/4, Balkrishna Chamber, Essaji Street, Vadgadi, Masjid, Mandvi, Mumbai-400003. Also At:- Fla No. 602, 6th Floor, Aman Heights, 87, Zakaria Masjid Street, Cs No. 1419, Mandvi Division, Masj 2. MOHAMMED ALTAF KHAN (BORROWER) Flat No. 1502. 15th Floor, City Heights 43-45/47

Ibrahim Merchant Road, Kadak Mumbai-400009 Also at: -Flat No. 602, 6th Floor, Aman Heights 87, Zakaria Masjid Street, CS No. 1419, Mandvi Division, Masjid West, Mumbai-400009. Also at: roprietor of ARK International, Shop No. 27, Floor 2nd, Plot No. 1/4, Balkrishna Chamber, Essa treet, Vadgadi, Masjid, Mandvi, Mumbai-400003.

3. FAUZIYA KHAN (CO-BORROWER) Flat No. 1502, 15th Floor, City Heights 43-45/47, Ibrahii Merchant Road, Kadak Mumbai-400009. Also at: - Flat No. 602, 6th Floor, Aman Heights, 87, Za karia Masjid Street, CS No. 1419, Mandvi Division, Masjid West, Mumbai-400009. Dear Sir/Madam

Sub: Notice for Sale of Secured Asset of M/s. ARK International ("Borrower") under Rule (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") read with Section 13(8) o (a) of the Security interest, Eurocement, Rules, 2002 (Rules ) read with Security 13(a) of the SARFAESI Act, 2002, Physical possession of which has been taken over under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Sec curity Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with Rules.
As you are aware that pursuant to the provisions of the SARFAESI Act, Encore Asset Reco

struction Company Pvt. Ltd. ("Encore ARC") has acquired the financial assistance granted t the Borrower by Aditya Birla Finance Limited ("ABFL") along with all underlying securi Assignment Agreement dated 31.12.2024.

Prior to the acquisition of the financial assistance by Encore ARC, the ABFL had issued a notice inder Section 13 (2) of the SARFAESI Act on 23.01.2023 advising you to pay the dues as mer ioned therein. As you have failed & neglected to pay the dues within 60 days from the date of ceipt of the said notice issued under Section 13(2) of the SARFAESI Act, the Authorised Office of the ABFL took over the Physical possession of the Secured Asset, as per the description give

Please treat this as 15 days' notice under Rule 8(6) of the Rules. Upon expiry of the notice perio of 15 days', the Authorised Officer of Encore ARC shall take steps for selling the Secured Asset a nore particularly mentioned hereinbelow by way of public e- auction/private treaty or any other

Description of Secured Assets Flat No. 602, 6th Floor, Aman Heights, 87, Zakaria Masjid Street, CS No. 1419, Mandvi D vision, Masjid West, Mumbai-400009'

eserve price, earnest money deposit etc. will also be uploaded on Encore ARC's website i. https://www.encorearc.com and https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ as per Rule 8 (7 of Rules, simultaneously with the publication of public e-Auction sale notice in the Form give

A final opportunity is being given to Borrower/Mortgagor(s)/Guarantor(s) to redeem the Secure Asset accordingly, failing which. Encore ARC in its capacity as Trustee of EARC-BANK-032-TRUST

Place: MUMBAI Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.

## EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2025

₹in Millions (Except for per Share Data Consolidated Quarter Ended Year Ended **PARTICULARS** 31-Mar-25 31-Dec-24 31-Mar-24 31-Mar-25 31-Mar-24 Audited Unaudited Audited Audited Audited 5,529 4,513 5,146 18,648 17,871 Total income Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item) 683 238 473 1.238 955 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary ite 683 238 473 1,238 955 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item) 502 172 339 908 696 Total Comprehensive Income for the period [Comprising profit 492 338 171 894 690 for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)] Equity share capital 247 247 247 12,376 11,630 Other equity Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) 4.07 1.39 2.76 7.36 Basic 5.64 Diluted 1.39 2.76 7.36 5.64

1 In respect of the standalone results of the Company, the amounts are as follows Standalone **Quarter Ended** Year Ended PARTICULARS 31-Mar-25 31-Dec-24 31-Mar-24 31-Mar-25 31-Mar-24 Audited Unaudited Audited Audited | Audited 5,529 4,513 18,648 17,871 Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item) 684 239 472 1.239 954 Net Profit/(Loss) for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary iter 684 239 472 1,239 954 Net Profit/(Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item) 503 173 695 338 909 Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) Basic 4.08 1.40 2.75 7.37 5.64 4.08 1.40 2.75 7.37 5.64

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.hikal.com)

The figures for the previous periods have been regrouped wherever necessary to conform to the current period presentation

For HIKAL LTD

Jai Hiremath Jai Hiremath
Regd. Office: 717/718, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021. Executive Chairman
Phone: +91-22-62770299, CIN: L24200MH1988PTC048028,
DIN: 00062203

### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

Mhada Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai-400 051. No.DDR-3/Mum./Deemed Conveyance/Notice/1647/2025 Date:14/05/2025

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 PUBLIC NOTICE

## Application No. 22 of 2025

Dheeraj Devika Co-op. Hsg. Society Ltd., Through its Chairman and Secretary: - CTS No. 629 to 635, Hill Road, Bandra (W), Mumbai - 400050... Applicant. Versus 1) M/s. Orbit Ventures A Partnership Firm having registered office at- 101/102, Dev Prayag, Mathurdas Road, Kandivali (W), Mumbai - 400067. Also having office address at. (1.a) M/s. Orbit Ventures. 101, 1\* Floor, 394 Sant Niwas, 14\* Road, Linking Road, Khar (W), Mumbai Ventures. 101, 1° Floor, 394 Sant Niwas, 14° Road, Linking Road, Khar (W), Mumbai - 400052. 2) Namdar Jamasp Irani A Khorm Shahi Trust, having office address at: - 401, Dheeraj Plaza Hill Road, Bandra (W), Mumbai - 400050. 3) Dheeraj Plaza Co.op. Housing Soc. Ltd., Through its Chairman and Secretary, CTS No. 629 to 635, Hill Road, Bandra (W), Mumbai - 400050. 4) Seth Namdar Jamasp Irani (Khoramshahi) Co-Op. Housing Soc. Ltd., Through its Chairman and Secretary, CTS No. 629 to 635, Hill Road, Bandra (W), Mumbai - 400050.... Opponents.., and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue motioned above. Failure to submit any say shall be presumed that polydy has any objection to this regard and further action submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

### **Description of the Property:-**

Claimed Area Unilateral Deed of conveyance of land and Building bearing of New CTS No. 630/A, 630/B, 631, 632, 633, 634/A, 634/B, 634/C, 635/A and 635/B (old CTS No. 629 to 635) of Village A Ward, Tal-Andheri, City Survey office, Bandra of Mumbai Sub-urban District, admeasuring about 1542.32 sq. meters having address at Hill Road, Bandra (W), Mumbai 400050 in favour offte Amplicant Society. of the Applicant Society.

The hearing is fixed on dt. 05.06.2025 at 3.00 p.m.



(Anand Katke) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

## ANUPAM FINSERV LIMITED

(CIN - L74140MH1991PLC061715) Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, Mumbai 400104 Tel: 7400430812 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com

o Audited Financial Populte for Quarter and Vear

31st March, 2025									
(Rs. In Lacs)									
Particulars	Quarter ended 31/03/2025 Audited	Quarter ended 31/03/2024 Audited	Year ended 31/03/2025 Audited	Year ended 31/03/2024 Audited					
Total Revenue from operations (net)	87.78	78.30	370.78	317.48					
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.91	29.94	67.84	124.57					
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.91	29.94	67.84	124.57					
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.18	20.53	50.71	93.72					
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income									
(after tax)]	2.18	20.53	50.71	93.72					
Equity Share Capital	1,897.680	1,156.375	1,897.680	1,156.375					
Earnings Per Share (of Rs. 1/- each)									
Basic:	0.04	0.02	0.04	0.08					
Diluted:	0.04	0.02	0.04	0.08					

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchange website and on the website of the Company ww.anupamfinserv.com

Date: 14th May, 2025

Date: 13.05.2025



By order of the Board Director & CFO

#### earc (3) ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED (ENCORE ARC) acting in its capa

n its capacity as the Trustee of EARC-Bank-014-Trust. Encore ARC Corporate
Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram – 122 002, Haryana I. LATE MR ARUNKUMAR DAYASHANKAR MISHRA, (Since Deceased Thorugh His Legal Hei Ms.Joyti Mahendra Shukla And Ms.Savitri Dayashankar Mishra) 301, Chamunda Heights,Plot No. 40/42/43, Ghansoli,Sector- 15, Navi Mumbai- 400701. **Also At:** Flat No. 701, 7th Floor, D Wing, Shivalaya Complex Chsl, Netivali Naka, Omkar Nagar, Near Metro Junction Mall, Kalyan East-

421306 Also At: Charaicha, Mirzapur, Uttar Pradesh 231303. MS.JOYTI MAHENDRA SHUKLA (CO-BORROWER) 301, Chamunda Heights, Plot no. 40/42/43 Ghansoli, Sector- 15, Navi Mumbai- 400701. Also at: Charaicha Mirzapur, Uttar Pradesh 231303

Dear Sir/Madam. Sub: Notice for Sale of Secured Asset of Late Mr Arunkumar Davashankar Mishra ("Boi rower") under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") read with Section 13(8) of the SARFAESI Act, 2002, Physical possession of which has been taken over under Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with Rules.

As you are aware that pursuant to the provisions of the SARFAESI Act, Encore Asset Recon-

struction Company Pvt. Ltd. ("Encore ARC.") has acquired the financial assistance granted to the Borrower by Aditya Birla Finance Limited ("ABFL") along with all underlying securities vide Assignment Agreement dated 31.12.2024. Prior to the acquisition of the financial assistance by Encore ARC, the ABFL had issued a notice

under Section 13 (2) of the SARFAESI Act on 11.05.2023 advising you to pay the dues as men-tioned therein. As you have failed & neglected to pay the dues within 60 days from the date of receipt of the said notice issued under Section 13(2) of the SARFAESI Act, the Authorised Officer of the ABFL took over the Physical possession of the Secured Asset, as per the description giver below on 15.07.2024. That, pursuant to the aforesaid assignment, the physical possession of the Secured Asset lies with the Authorised Officer of Encore ARC.

Please treat this as 15 days' notice under Rule 8(6) of the Rules. Upon expiry of the notice perio of 15 days', the Authorised Officer of Encore ARC shall take steps for selling the Secured Asset a more particularly mentioned hereinbelow by way of public e- auction/private treaty or any other modes provided under the Rules

#### Description of Secured Assets "Flat no. 701, 7th Floor, D-Wing, Shivalaya Complex CHSL, Netivali Naka, Omkar Nagar

Near Metro Junction Mall. Kalvan East, Kalvan-421306 (hereinafter referred to as "immovable property/ Secured Asset").

In case of sale by way of public e-auction, the detailed terms and conditions of the sale including reserve price, earnest money deposit etc. will also be uploaded on Encore ARC's website i.e. https://www.encorearc.com and https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ as per Rule 8 (7) of Rules, simultaneously with the publication of public e-Auction sale notice in the Form given in Appendix-IV A. The Borrowe

wer/Mortgagor/Guarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available to redeem the Secured Asset by repaying the entire dues of Rs.52,08,732/- (Rupees Fifty Two Lakhs Eight Thousand Seven Hundred Thirty Two Only) outstanding as on 31.10.2024, from 01.11.2024 together with future interest, charge

A final opportunity is being given to Borrower/Mortgagor(s)/Guarantor(s) to redeem the Secured Asset accordingly, failing which, Encore ARC in its capacity as **Trustee of EARC-BANK-032-TRUST** shall proceed with the sale of the aforesaid Secured Asset as per the Rules. Sd/- (Virendra Ghanwat) Authorized Officer Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd. Place: MUMBAI

329 (part), 330 (part), Village- Vile Parle, Jijamata Nagar, Behind Jeevan Vikas Hospital, Andher (E), Mumbai-400069....Applicant. Versus. 1) (a). Shri. Lalit Manharlal, (b) Shri. Gautam Manharlal, Having its registered address at :- Anand 5, Navyug Society, N.S. Road No.5, J.V.P.D. Scheme, Vile-Parle (W), Mumbai-400056. (c). Smt. Anjani Arunkumar, Having its registered address at :- Plot No.31, Jaihind Society, J.V.P.D. Scheme, Vile Parle (W), Mumbai- 400049. Shri. Amarnath S/o. Thakurcharan Upadhyaya, Having its registered address at:- Thakurcha ompound, Behind Jeevan Vikas Hospital, Jijamata Nagar, Andheri (E). Mumbai- 400069 Compound, Behind Jeevan Vikas Hospital, Jijamata Nagar, Andrieri (E). Numbai-1400069.

3) M/s. Chamunda Builders & Developers, Having its registered address at :- Thakurcharan Compound, Behind Jeevan Vikas Hospital, Jijamata Nagar, Andheri (E), Mumbai-400069.

4) Chamunda D- wing SRA CHS Ltd., Having registered address at :- Building No.02, CTS No.325, 326, 326/1 to 7, 328, 328/1 to 31, 335/1 to 13 Village- Vile Parle, Jeevan Vikas Kendra Road, Andrieri (E), Wumbai-400069. Observational beng vikas intensit beng heavy settled in the control of the property of the prope Road, Andheri (E), Mumbai-400069... **Opponents** and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly Description of the Property :-

## Claimed Area

Unilateral Deemed Conveyance of all that piece and parcel of land or grounds admeasuring about 1525.28 sq. meters out of 1925.96 sq. meters (as per Architect Certificate) bearing CTS No. 325/A to 325/F (Old CTS No.325, 326, 326/1 to 7, 328, 328/1 to 31, 335, 335/1 to 13), Village- Vile Parle, Tal-Andheri, Mumbai Suburban Distret, Registration & Sub-Registration District, further the society is entitled for Undivided rights in FSI advantage of D. P. Road Area on Pro-rata basis as per FSI Consumption and together with building standing thereon in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on Dt. 04/06/2025 at 03:00 p.m.



(Anand Katke) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

. PLAINTIFF

Place : Mumbai

Date: 14 May, 2025

#### IN THE BOMBA CITY CIVIL COURT AT GOREGAON, DINDOSH

CIVIL SUIT NO. 507 OF 2024 Plaint lodged on: 29-01-2024

Plaint admitted on: 28-02-2024 BANK OF INDIA, a body Corporate, Constituted under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act-1970, having their Head Office at Star House, Plot No. C/5, 'G' Block Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400,051 and one of its branch office known as Goregaon (East) Branch situated at Ajay Apartment, 7, I. B. Patel Road, Goregaon (East), Mumbai - 400063, through its Authorised Representative Mr. Sribhagwan Gupta.

Chief Manager of the Plaintiff. MR. VIKRANT DIGAMBAR CHARI

Proprietor of M/s. Vishwakarma Udyog, having address at 3. Nirmal Rubber Compound. Behind Upkar Hotel, I. B. Patel Road, Goregaon (East), Mumbai - 400 063. And Also at

B-103. Revati Co-operative Housing Society. Sanyukt Nagar, Achole Cross Road, Opp. Datta Mandir, Nalasopara - (East), Vasai, Palghar - 401 209.

above named plaintiff for following relief :-

)...DEFENDANT TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before HHJ. SHRI. A. V. Dhuldhule presiding in the Court Room No. 04 on 29-08-2025 at 11.00 a.m. in the forenoon by the

## THE PLAINTIFF THEREFORE PRAY: (a) That the Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiff a sum of Rs 2,40,398.93 (Rupees Two Lakhs Forty Thousand Three Hundred and Ninety

Eighty and Paise Ninety Three Only) due under Cash Credit Account A/c. No 009830110000040 with further interest thereon at the rate of 11.65 % p. a. with monthly rest from the date of filing of the suit till payment and / or realisation as per the particulars of the Plaintiff's claim at Exhibit "H" to the Plaint. That it be declared that repayment of the Plaintiff dues, in respect of the aforesai

Cash Credit is duly secured by valid and subsisting Hypothecation of movable property such as Stocks and Book Debts etc. That the said Hypothecated movable property such as Stocks and Book Debts etc. belonging to the Defendant be sold by and under order and directions of this Hon'ble

Court and the net sale proceeds thereof be handed over to the Plaintiff in or toward the satisfaction of its dues claimed in prayer (a) above. d) That pending the hearing and final disposal of the suit, the Court Receiver or som other fit and proper person be appointed as Receiver of the Hypothecated movable property such as Stocks and Book Debts etc. with all power under Order XL Rule 1 or

the Code of Civil Procedure, 1908, including power to sell and to pay over the net sal proceeds to the Plaintiff in or towards the satisfaction of its dues claimed herein. That pending the hearing and final disposal of the suit, the Defendant himself or by hi servants, agents or otherwise howsoever be restrained by an order and injunction of this Hon'ble Court in any manner from transferring or disposing off or creating thir

party rights in respect of Hypothecated movable property such as Stocks and Bool That the interim and ad-interim reliefs in terms prayers (a) and (e) above be granted to

the Plaintiff. (g) For such other and further reliefs as per nature and circumstances of the case may

require. h) For costs of the suit.

Dated this 05th day of May, 2025.

ANANT B. SHINDE & CO. ADVOCATES FOR PLAINTIFF 311, VARMA CHAMBERS, 3RD FLOOR, 11, HOMJI STREET, FORT, BOMBAY - 400 001

# ( ଓଡ଼ିଶା ସରକାରଙ୍କ ଏକ ଉପକୁମ) Lifeline of Odishs

Email: info@hikal.com; Website: www.hikal.com

□: A □ HIKAL LIMITED
Regd. Office: 717/7

Just the right chemistry



# ଓଡ଼ିଶା ବିଦ୍ୟୁତ୍ ଶକ୍ତି ODISHA POWER TRANSMISSION ସଂଚାରଣ ନିଗମ ଲିଃ CORPORATION LIMITED

(A Government of Odisha Undertaking) Regd. Office: OPTCL Tech Tower, Janpath, Saheed Nagar, Bhubaneswar-751007

CAD-411 NOTICE INVITING E-TENDER Bids Are Invited From Reputed Bidders: E-Tender **Tender Description:** CPC-

**Estimated Cost** Supply of 95 nos. SF6 Gas in Cylinders (50 kg capacity). 71,25,926.00 03/2025 -26 ED-SZ-Package 1: PCC and remetaling work of 132kV & 33kV 41,18,004.00 S/Y at 132/33kV Grid S/S Phulbani under EHT (O&M) 02/2025 Division, Bhanjanagar. -26 Package 2: PCC and re-metalling work of 132kV & 33kV 75,11,979.00 S/Y and construction & repairing of retaining wall, drain and cable trench wall at 132/33kV Grid S/S Therubali under EHT (O&M) Division, Rayagada under Southern Zone, Berhampur. ED-SZ-Transportation with loading & unloading of S/S materials 4,04,572.00 BAMfrom Mancheswar, Choudwar & Banarpal store to 03/2025 220/132/33kV Grid S/S, Narendrapur under EHT (O&M)

Division, Berhampur for Diversion work of 220kV Narendrapur-Atri D/C Line & 220kV Therubali-Gunpur D/C line under Southern Zone, Berhampur. Complete set of bidding documents are available at www.optcl.co.in.

HIPR-08/2025-26

-26

## **SUVEN® SUVEN LIFE SCIENCES LIMITED**

## NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of Suven Life Sciences Limited will be held on Thursday, 05th June, 2025 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") ONLY, to transact the businesses as set out in the notice of the EGM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, read with General Circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated September 19, 2024, and all other applicable circulars issued by the MCA, and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, in this regard and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and all other applicable circulars issued by the SEBI (collectively referred as "MCA and SEBI Circulars"). Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies

In accordance with the MCA and SEBI Circulars, the Notice of the EGM has been sent on May 14, 2025 through electronic mode to the Members of the Company whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participants. The Notice of the EGM is also available on the website of the company at https://www.suven.com/EGM.aspx and on the website of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Company's Registrar and Transfer Agent (RTA), KFin Technologies Limited ("KFinTech"), at https://evoting.kfintech.com/

Manner of casting vote(s) through e-Voting

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting (remote & at the EGM) facility to its Members to cast their vote on the business set forth in the notice of the EGM and for conducting the EGM through VC/OAVM facility. The detailed instructions for e-voting is provided in the Notice of the EGM.

(a) Day, date and time of commencement of remote e-voting: Sunday, June 1, 2025 (9:00 a.m. IST)

(b) Day, date and time of end of remote e-voting: Wednesday, June 4, 2025 (5:00 p.m. IST) (c) Cut-off date: Thursday, May 29, 2025

The members are requested to note that:

(a) The remote e-voting shall be disabled by "KFinTech" on Wednesday, June 4, 2025 (5:00 p.m. IST) for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

(b) Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the EGM and

Members attending the EGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the EGM.

The Members who have cast their vote(s) by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but

shall not be entitled to cast their vote(s) again at the EGM. (d) A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., Thursday, 29th May, 2025 only shall be entitled to avail

#### the facility of remote e-voting or participation at the EGM. Manner of registering / updating KYC & e-mail address is as below:

Members holding shares in Dematerialised mode are requested to register their e-mail addresses and mobile numbers and KYC with their respective Depository Participants (DPs). Shareholders, holding shares in physical mode are requested to update/ register the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with Registrar and Transfer Agent (RTA) of the Company, Kfin Technologies Limited by forwarding at einward.ris@kfintech.com. Members may download the prescribed forms from the Company's website at www.suven.com/ShareRegistryServices.aspx. or RTA's website at https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx. Members are advised to keep

In case of any query pertaining to e-voting, Members may please visit to the evoting.kfintech.com or Toll Free No. 1800-309-4001 or contact Mrs. C. Shobha Anand, Dy. Vice President [Unit: Suven Life Sciences Limited] KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad -500032 at designated email ID evoting@kfintech.com.

For Suven Life Sciences Limited

Shrenik Soni Company Secretary M. No.: F12400

Hyderabad, May 14, 2025

Registra

City Civil Court, Mumba

publication hereof. If no such claim and/o objection is received within fifteen days of publication of this notice or if the claim and/or objection received and found as not legal satisfactory, genuine or bonafide, in such event my client would proceed further for acquiring and purchasing the scheduled unit and complete the transaction. Claims and/or Objection, if any, received after publication of this Notice shall not be entertained and the same shall be considered as invalid, waived

and/or not interested and enforceable an will not as such be binding upon my client. SCHEDULE OF PROPERTY All that Unit No. 405 admeasuring about 18.25

That Shri. Aniket Avinash Mahajan, requested

to me to investigate the title in respect of Unit

No. 405 on 4th floor of Commercial Building

No. 4 known as Imitation Jeweller

Manufacturers International Marketing Arcade

(also known as IJMIMA Complex) situated

at behind Infinity Mall, Off Link Road, Malac

West), Mumbai - 400 064, of IJMIMA-Imitatio

Jewellery Market Co-operative Society Ltd

along with five fully paid-up shares of Rs. 50/

each aggregating to Rs. 250/- under Share

Certificate No. 0453 bearing Distinctive Nos

from 2261 to 2265 (both inclusive) in the

capital of the society, which is more particularly

described in the schedule mentioned herein

below. That in pursuant to registered Sale

Deed dated 23rd day of March 2021, Smt

Soniya Pankaj Jain & Shri. Ansh Pankaj Jair

acquired the above-mentioned unit together

with Shares in the capital of the IJMIMA

Imitation Jewellery Market Co-operative

Society Ltd. and since then they are the

absolute owners, occupiers, possessors o

Notice is hereby given that any person

naving any claim and/or interest in respect of

the said Unit by way of sale, demand, suit

legal proceedings, exchange, gift, trust,

inheritance, lien, mortgage, will, lease, leave

and license or otherwise, and/or any sort of

claim and/or claim and/or objection, shall

submit such objection and/or claim with

documentary evidence in support thereof to

the undersigned at the address at FLAT NO 304, PLOT NO. 62, GORAI SAHAKAR CHSL

RSC-52, GORAI-II, BORIVALI (WEST)

MUMBAI - 400091 within fifteen days of

& entitled to the above-mentioned unit.

Sq. Mtrs. Built-up Area on 4th Floor of Commercial Building No. 4 known as "Imitation Jewellery Manufacturers Internationa Marketing Arcade" ("IJMIMA Complex") situated at off. Link Road, Malad (West Mumbai - 400 064, lying and being at land bearing C.T.S. No. 1406-A/14 of Village Malad (South), Taluka Borivali, M.S.D., of "IJMIMA Imitation Jewellery Market Co-operativ. Society Ltd.", together with five fully paid-u shares of Rs. 50/- each aggregating to Rs. 250/- under Share Certificate No. 0453 bearing Distinctive Nos. 2261 to 2265 (both inclusive in the capital of the society. Place:-Mumbai

Date:- 15/05/2025

Rajesh N Vora

MR. VIKRANT DIGAMBAR CHARI Proprietor of M/s. Vishwakarma Udyog

pelow on 30.11.2023. That, pursuant to the aforesaid assignment, the physical possession of the Secured Asset lies with the Authorised Officer of Encore ARC.

nodes provided under the Rules. Lot No.

(hereinafter referred to as "immovable property/ Secured Asset"). In case of sale by way of public e-auction, the detailed terms and conditions of the sale including

The Borrower/Mortgagor/Guarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available to redeem the Secured Asset by repaying the entire dues of Rs. 1.69.81.407/- (Rupees One Crore Sixty Nine Lakhs Eighty One Thousan) Four Hundred Seven Only) outstanding as on 31.10.2024, from 01.11.2024 together with future terest, charges & costs thereon.

shall proceed with the sale of the aforesaid Secured Asset as per the Rules.

Sd/- (Virendra Ghanwat) Authorized Office

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

**Competent Authority** 

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400051

No.DDR-3/Mum./deemed conveyance/Notice/1649/2025 Date: 14/05/2025

Application u/s 11 of Maharashtra Öwnership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 43 of 2025 Chamunda Heritage SRA Co-op. Housing Society Ltd., CTS No.325 (part), 326 (part), 328 (part) जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, श्री.विनयचंद्र चंपकलाल

पारेख हे फ्लॅट क्र.१४, मोजमाप क्षेत्र सुमारे ३७२

चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळ अधिक टेरेस क्षेत्रफळ २१०

चौ.फेट. किंवा जवळपास. शिवशक्ती म्हणन ज्ञात

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर, मिठागर रोड, मुलुंड

(पूर्व), मुंबई-४०० ०८१ (सदर परिसर) या निवासी

जागेचे मालक होते. यासह एकत्रितपणे सोसायटीच्या

भाग प्रमाणपत्र क्र. १४ मध्ये समाविष्ट असलेले विशिष्ट

क्र.६६ ते ७० (दोन्ही समाविष्ट) असलेले प्रत्येकी

श्री विनयचंद्र चंपकलाल पारेख यांचे १४.०७.२००६

रोजी मृत्युपत्र न करता निधन झाले आणि त्यांच्या पत्नी

श्रीमती संशीला विनयचंद्र पारेख यांचे २०.०२.२०२१

रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्री. शरद

विनयचंद्र पारेख (मुलगा), (२) श्री. किशोर विनयचंद्र

पारेख (मुलगा), (३) श्री. अशोक विनयचंद्र पारेख

(मुलगा), (४) श्री. शशिकांत विनयचंद्र पारेख

(मुलगा), (५) श्रीमती चेतना प्रकाश शाह (विवाहित

मुलगी) हे हिंद उत्तराधिकार कायदा, १९५६ च्या

तरतुर्दीनुसार त्यांचे एकमेव वर्ग-१ वारस आणि

जवळचे नातेवाईक म्हणून आहेत. दि.५ एप्रिल २०२३

रोजीच्या रिलीज डीडद्वारे, कुर्ला येथील हमी उप

निबंधकाच्या कार्यालयात. अनुक्रमे नोंदणीकृत

अ.क.के आरएल-४/६६०९/२०२३

श्री.शशिकांत विनयचंद्र पारेख आणि श्रीमती चेतन

प्रकाश शाह यांनी सदर जागेतील त्यांचा संपूर्ण संयक्त

आणि अविभाजित हिस्सा (१) श्री. शरद विनयचंद्र

पारेख (२) श्री. किशोर विनयचंद्र पारेख (३) श्री.

अशोक विनयचंद्र पारेख यांच्या नावे त्याग केला आहे

माझे अशिल श्री. रोहित सरेश रोकडे यांनी (१) श्री

शरद विनयचंद्र पारेख, (२) श्री. किशोर विनयचंद्र

पारेख आणि (३) श्री. अशोक विनयचंद्र पारेख हे

मालक असल्याने, सदर जागा सर्व भारांपासून मुक्तपणे

खरेदी करण्यास सहमती दर्शविली, कोणा व्यक्तिस

सदर जागेवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री,

गहाणखत, भेटवस्तू, हुकूम, ताबा, वारसा,

न्यायालयाचा आदेश किंवा अन्यथा याद्वारे कोणताही

हक किंवा दावा असल्यास त्यांनी या तारखेपासून चौदा

(१४) दिवसांच्या आत, आकांक्षा, दुसरा मेजला,

आयसीआयसीआय बैंकेच्या वर, साने गुरुजी नगर,

मुलुंड (पूर्व), मुंबई -४०० ०८१ येथील त्यांच्या कार्यालयात, लेखी स्वरूपात आणि कागदोपत्री

पुराव्यांसह ते अधोस्वाक्षरीकर्त्याला कळवणे

-आवश्यक आहे, अन्यथा असे गृहीत धरले जाईल की

असे कोणतेही दावे नाहीत आणि जर असतील तर ते

माफ केले जातील किंवा सोडून दिले जातील आणि

माझ्या क्लायंटच्या नावे स्पष्ट हुक असलेल्या जागेतून

बाहेर पडणे अशा दाव्यांचा कोणताही संदर्भ न घेत

जाहीर नोटीस

तमाम लोकांस याद्धारे कळविण्यात

येत आहे की, माझे अशिल वीन नाईर

हे फ्लॅट क्रं. ए ४०४, दिगंबर

सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,

काशीरला भवन, चेदानी कोळीवाडा,

ठाणे (प ) ४००६०१ मधील ५० टक्के

हक्कबाबत सभासदत्व व भाग

दाखला त्यांच्या नावे हस्तांतरीत करून

मिळण्याकरीता व फ्लॅट क्रं वी ३

४०३, केरासी सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्यादित, रूमाह वाली,

कॉम्पलेक्स गाव, भाईदर पाडा,

घोडवंदर रोड, ठाणे (प) मधील १००

टक्के हक्कबावत सभासदत्व व भाग

दाखला त्यांच्या नावे हस्तांतरीत करून

मिळण्याकरीता सदर दोन्ही संस्थेला

अर्ज करणार आहे . सदरचा फ्लॅट

श्री आशिष प्रभाकर नलावडे हे

दिनांक १५ /०२ /२०२५ रोजी मयत

झाले तसेच सदरचे फ्लॅटचे

सभासदत्व व भाग दाखला माझ्या

अशिलाचे या नावे हस्तांतर

करण्यासाठी त्यांच्या वारसांनी माझ्या

अशिलाला नाहरकतपत्र दिलेले

आहे . तरी सदरचे दोन्ही फ्लॅट वर

कोणत्याही व्यकतीचा/इसमाचा

वारस हक्क, गहाणखत, ताबा,

विक्री, वशिस, भाडे, परवाना, शुल्क,

वहीवाट, हस्तांतरण तसेच हक्क

अधिकार किंवा हितसंबंध असेल तर

त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन

१४ दिवसंाच्या आता सर्व

पुराव्यानिशी खालील पत्त्यावर

कळवावे,सदर नमुद दिवसात हरकत

न आल्यास संस्था सदर फ्लॅटचे

सभासदत्व व भाग दाखला माझ्या

हरीश प भंडारी (वकील)

शॉप नं १२१, सोनम शॉपिंग

सेंन्टर,गोल्डन नेस्ट फेस ६

सही /

अशिलाच्या नावे हस्तांतर करतील .

मिरा भाईदर रोड, मिरा रोड, ठाणे .

पूर्ण केले जाईल

दिनांक १५ मे २०२५

(समीर के. वैद्य)

वकील

०/- रुपयांचे पूर्ण भरणा केलेले शेअर्ससह.

□₹□ਾਰ□ਾ□

- 🗋 হⅢ 🗆 ⊟ा⊟ोर

adi⊞to∭

□□□ त्⊟ं□ 

ШДДОНО ЯШСО 

□□□त्र, □□□□ 

পা🏻 🛈 🗘 🖺 

я□Ш я□Ш 

штшяшш

## 

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhawan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai 4000 30

**PUBLIC NOTICE OF INQUIRY** Change Report No.: DYCC/ 6762 of 2024 Filed by: Manoj N. Dholakia In the matter of: "ACHARATBAI CHARITIES" P.T.R. NO.: A-352 (Mumbai)

All concerned having interest:-

WHEREAS THE trustee of the above trust has filed the above Change Report under section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai on the following point:

1. Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name

DESCRIPTION OF THE PROPERTY All that piece and parcel of leasehold land situate at Mahabaleshwar in the District and Registration District of Satara containing by admeasurement about 2 acre and 23 gunthas ie. 10,421.00 sq. mtrs. Or thereabout, bearing R.S. No. 12, in the sub-division No. II, bearing C.T.S No. 177, and commonly known as "Anand Varsha"

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the publication of this notice. Given under my hand and seal of the Hon'ble Deputy Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai. This 30th day of the month April, 2025



Sd/-(I/C) Superintendent- J Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumba

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस

एस.आर.एन क्रमांक : GBR/00449/18/25 फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/68/2025 सार्व जनिक न्यासाचे नाव : प्रजा प्रसार प्रांगण चॅरिटेबल टस्ट ... बाबत. **यासाचा पत्ता**:केअर-ऑफ श्रीमती निराली चिंतन दोशी १०१ शीतल बिल्डींग लजपतराय रोड विलेपार्ले पश्चिम), मुंबई अर्जदार : श्रीमती. निराती चिंतन दोशी

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त बहुनमंबर्ड विभाग हे वर नमद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ . अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुदयांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ्रे खार्जी निर्दिष्ट केलेली मिलकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

	जंगम मिळकत (वर्णन)						
l	अ.क्र.	तपशील	अंदाजे मूल्य				
ı	٩.	Cash	90000.00				

(अ) जंगम मिळकत:- रोख रु. १००००/- मात्र (अक्षरी रुपये दहा हजार मात्र फक्त) र्स्थावर मिळकत (वर्णन) अ. शहर किंवा | सी.एस किंवा महानगरपालिका | क्षेत्र | मूल्यांकन | मुदत/कालावधी | अंदाजे किंवा स्वरूप | मल्य गांव किंवा सर्वेक्षण क्र. 1 Nil Nil | Nil | Nil |

(ब) स्थावर मिळकत :- रोख रु. ०/ - मात्र (अक्षरी रुपये मात्र फक्त ) सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जॉईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०७-०५-२०२५ रोजी दिली.



सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग बँक ऑफ बडोदा विजय नगरी शाखा

प्र. अधिक्षक

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda FORMAT DENA

दुकान क्र.१३ ते १८, ग्रीन एकर्स फेझ-१, वाघबिळ नाका, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम-४००६१५.

संदर्भ: बीओबी/घोडब/सरफायसी/२०२४-२५ कर्जदारांना सचना

(सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये) श्री. रुपेश मधकर ईस्वळकर

बी/४०१, जीएम नगर, एबी कोहौसो., नारंगी रोड, जी एम बारजवळ, विरार (पुर्व), जि. पालघर. संदर्भ: श्री. प्रथमेश मधुकर ईस्वळकर (खाते क्र.३५८७०६००००७३४ (जुने खाते क्र.ई-देन

१२०३५१०२४०३२)) यांना मंजूर केलेल्या कर्ज सुविधेकरिता तुम्ही दिलेली हमी. १. तुम्हाला ज्ञात आहेच की, सदर हमी दस्तावेजात नमुद रु.१४,४०,०००.००/- (रुपये चौदा लाख चाळीस हजार फक्त) सरासरी कर्ज रकमेकरिता श्री. प्रथमेश मधुकर ईस्वळकर यांच्याद्वारे घेतलेले कर्ज तमेच त्याकरिता आम्हाला आलेला मर्व खर्च किंवा अन्य इतर दायित्व या रकमेची परतफेडीमार्ट

गागणीवर दिनांक २३.१२.२०१५ रोजीची तुम्ही हमी दिली होती. सदर हमीकरिता तुम्ही खालीर प्रतिभृती आमच्याकडे दिली होती: २. आम्ही तम्हाला येथे सचित करीत आहोत की. कर्जदारांनी त्यांचे दायित्व जमा करण्यात कसर केलेल आहे आणि तद्नुसार त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरिटायझेश ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक **१९.०३.२०२४** रोजी कर्जदारांना पाठविलेली सूचनेची प्रत आर्म्ह

कर्जदारांनी कसूर वे

कर्ज/ऋण (खाते क्र.३५८७०६०००००७३४ (जुने खाते क्र.ई-देना १२०३५१०२४०३२) मुविधेवावतची रु.९,७४,६८३/- (रुपये नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे त्र्याऐंशी फक्त) व्याज व इतर खर्च आमच्याकडे जमा करण्यास तुम्ही पात्र आहात आणि आम्ही येथे हर्म दिल्यानुसार तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर रक्कम रोजीच्या (प्रत जोडली आहे) सूचनेचे परिच्छेद ? मध्ये विहित दराने व्याज आकारले जाईल. ३. आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, कर्जदाराद्वारे घेतलेले कर्ज व भत्तेचे परतफेडीकरिता तुम्ही . देलेल्या हमीनसार प्रतिभृतीसंदर्भात आम्ही तम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल

मॅसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) भन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत जमा करण्यावानत कळवित आहोत. आम्ही <u>पु</u>ढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल गमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वाप रुखाचे अधिकार आम्हाला आहेत.

४. आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील **परिच्छेद १** मध्ये नमुद प्रतिभूत मालम<del>ते</del>ची विक्री, भाडेपड्टा किंव अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यार येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा असेल.

. आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की तुम्ही हमी दिलेली प्रतिभूत मालमत्ता बँकेला देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण, निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाश झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील.

६. कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाल येणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेर अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

सही/-मुख्य व्यवस्थापक व प्राधिकत अधिकारी

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस

एस.आर.एन क्रमांक : GBR/00224/18/25 फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/44/2025

सार्वजनिक न्यासाचे नाव : प्रणती लता एज्युकेशनल ट्रस्ट ... बाबत. न्यासाचा पत्ता :ई/१७०१ रहेजा हाइट्स, फिल्म सिटी रोड, एनएनपी गोरेगाव ईस्टच्या जवळ, मुंबई.

अर्जदार : प्रणती प्रभाकर राव

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त बुहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलमे १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? जंगम मिळकत (वर्णन)

अंदाजे मृल्य

٩. Cash 9000.00 (अ) जंगम मिळकतः- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र फक्त) स्थावर मिळकत (वर्णन)

अ. शहर किंवा सी.एस किंवा महानगरपालिका क्षेत्र | मूल्यांकन | मुदत/कालावधी | अंदाजे किंवा सर्वेक्षण क्र. किंवा स्वरूप । मृल्य गांव 1 Na Na

(ब) स्थावर मिळकत :- रोख रु. ०/ - मात्र (अक्षरी रुपवे मात्र फक्त ) सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे

समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०७-०५-२०२५



प्र. अधिक्षक सार्वजनिक न्यास नों दणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

ठेकाणः मुंबई

दिनांकः ०८.०५.२०२१

ठिकाण: मुंबई विनांक: १५ मे, २०२५

परिशिष्ट-४ (नियम ८(१)) DCB BANK ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक लिमिटे**डचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(९२ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत नमुद रक जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जबार व सह-कर्जबार व जामिनबार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती कर्जदार व सह-कर्जदार यांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, कर्जदार, सह-कर्जदार आणि आणि नियम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट रूल्स २००२ च्या कलम १४(१) अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा स्वाक्षरीकर्त्यांनी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, सह–कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्ते त्पशिल) सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यार त्यांनी डी**सीबी बँक लिमिटे**डकडे नमूद रक्कम जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम १३ च्या उप–कलम (८) च्य

तरतुद्दिकड कजदराच लक्ष वयण्यात आल आह.					
मागणी सूचना दिनांक	04.82.2028				
कर्जदार आणि	श्रीमती नीलम बलबिर सरसार, मे. डेअली फ्रेश फिश कॉर्नर (मालक श्रीमती				
सह-कर्जदाराचे नाव	नीलम बलबिर सरसार यांचे मार्फत), श्रीमती रोशनी बलबिर सरसार व श्री.				
	बलबिर बलियाराम सरसार				
कर्ज खाते क्र.	DRBLKAA00510925				
एकूण थकबाकीची रक्कम	दिनांक ०५ डिसेंबर, २०२४ रोजी देय रक्कम रु.२१,९३,९८९/- (रुपये एकवीस लाख त्र्याण्णव हजार नऊरो एकोणनव्वद फक्त)				
स्थावर मालमत्तेचे वर्णन	प्लॉट क्र.ए-३८, युनिट क्र.१९, सुमंगल को -ऑप. हीसिंग सोसायटी, क्षेत्रफळ ३२ ची.मी., नवीन पनवेल, जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व माग व खंड. (प्रतिभूत मालमता).				
मागणी सूचना दिनांक	२३.०१.२०२५				
कर्जदार आणि	श्री. मोहन वसंत गिरी व श्रीमती सुरेखा मोहन गिरी				
TT 3-5 TT TT					

–कर्जवाराचे नाव कर्ज खाते क्र. DRHI KAA00529400 एकूण थकबाकीची रक्कम दिनांक २३ जानेवारी, २०२५ रोजी देय रक्कम रु.३०,९३,६०८/- (रुपये तीस लाख त्र्याण्णव हजार सहाशे आठ फक्त)

खावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, क्षेत्रफळ सुमारे ३०५.६९८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ई बी क्षेत्र २५.१५५ चौ.फु., एफ. बी क्षेत्र ४६.४२५ चौ.फु., प्रकल्प टेरेस क्षेत्र ३२.४९७ चौ.फु. आणि व्हाईट जास्मिन म्हणून ज्ञात इमारतीमधील प्राप्त एक पार्किंग जागा, प्लॉट क्र.सी-३२, सेक्टर-०८, उळवे, ता. पनवेल, जिल्ह रायगड येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभूत मालमत्ता). मागणी सूचना दिनांक कर्जदार आणि श्री. मोहम्मद खान व श्रीमती नझमा मोहम्मद खान

सह-कर्जवाराचे नाव DRHLKAA00533767 कर्ज खाते क एकूण थकबाकीची रक्कम दिनांक १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी देय रक्कम रु.६४,४८,९७५/- (रुपये चौसष्ट लाख अट्टेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर फक्त) स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट/अपार्टमेंट क्र.८०५, ८वा मजला , इमातर १४जी१, क्षेत्रफळ सुमारे ६९.१३ चौ.मी., इंडिया बुल्स ग्रीन्स म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र.८०/ए, ८३/२ए, ८३/३,८३/७+४बी+५बी,८५/०(भाग),८६/१,९०/१ए (भाग),सेक्टर५, इंडिया बुल्स ग्रीन्स ट्युलिप कोहौसोलि., गाव कोन, ता. पनवेल, जि. रायगड येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभूत मालमत्ता).

मागणी सूचना दिनांक श्री. गणेश सुरेश पवार व श्रीमती श्रेया गणेश पवार कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव कर्ज खाते क्र. DRBLANE00557818 एकण थकबाकीची रक्कम दिनांक २० जानेवारी, २०२५ रोजी देय रक्कम रु.३९,७०,५४१/- (रुप एकोणचाळीस लाख सत्तर हजार पाचशे एकेचाळीस फक्त) श्रावर मालमनेचे वर्णन अपार्टमेंट क्र.एसएस-३/७६८, क्षेत्रफळ १८.८९३ चौ.मी., सेक्टर ३, सिद्धीविनायक अपार्टमेंट. असोसिएशनचे मालक, प्लॉट क्र.९. कोपरखैरणे ता. व जि. ठाणे येथील जागेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभत मालमत्ता). मागणी सूचना दिनांक श्री. सोपान कोंडिराम चिकणे, मे. माऊली एन्टरप्रायझेस, प्राधिकृत स्वाक्षरीकर कर्जदार आणि यांचे मार्फत आणि श्रीमती रेखा सोपान चिकणे सह–कर्जदाराचे नाव DRBLVAS00566532 कर्ज खाते क्र. दिनांक ३० सप्टेंबर, २०२४ रोजी देय रक्कम रु.६३,८२,४५६/- (रुपये त्रेसष्ट एकुण थकबाकीची रक्कम लाख व्याऐंशी हजार चारशे छपन्न फक्त)

युनिट क्र.४६८, एसएस-३, टाईप प्लॉट क्र.सी-१८८, क्षेत्रफळ ३१.९९ खावर मालमत्तेचे वर्णन चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, दत्तगुरु को-ऑप.हौ.सो.लि., सेक्टर-१, घणसोळी नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभूत मागणी सचना विनांक 30.03.2028 कर्जदार आणि श्री. राजेश पगारे व कुमारी मारिया सॅबेस्टिन मताईज (विवाहापुर्वीचे नाव)

श्रीमती मारिया राजेश पगारे (विवाहानंतरचे नाव)

पनवेल व जिल्हा रायगड येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. (प्रतिभूत

कर्ज खाते क्र DRHLJOG00567784 दिनांक ३० मार्च, २०२४ रोजी देय रक्कम रु.४१,२७,५८०/- (रुपये एकेचाळीर एकण थकबाकीची रक्कम लाख सत्तावीस हजार पाचशे ऐंशी फक्त) स्थावर मालमनेचे वर्णन फ्लॅट क्र.५०३. क्षेत्रफळ ४२.०८४ चौ.मी. कार्पेट क्षेत्र. ५वा मजला. स्कायलाई-सफायर म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.१४, सेक्टर क्र.७, गाव तळोजा, तालुक

सर्र–कर्जवाराचे नाव

मालमत्ता). प्राधिकृत अधिकारी ठिकाण: रायगड, ठाणे डीसीबी बँक लिमिटेड

सदर नोटीसमध्ये नमुद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

## नमुना इ-४ (नियम १९ पहा)

**संस्थेचे नाव - सवानंद को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सो.लि., अरुण दुबे स्टोअर्स, सर डि एस हायस्कु तसमोर, पिपरी पाडा, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७. महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवड नुक) नियम २०१४ चे नियम १९ व्हारे प्रदान करुण्यात आलेल्ट** अधिकारांचा वापर करुन आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी जाहीर केलेल्या उपरोक्त सहकारी संस्थेच्या समितीच्या सदस्यांच्या निवडणुककि तेता मी, **दल्तात्रय पाटीत , सहकारी अधिकारी श्रेणी-२ , तथा उपनिबंधक , सहकारी संस्था** यांच्यामान्यतेने **सदानंद को-ऑपरेटीव्ह क्रे डीट सो.लि., अरुण दुबे स्टोअर्स, सर डि एस हायस्कुलसमोर, पिंपरी पाडा, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई - ४०००९७ . म्हणून ओळखल्या जाणा-या सहकारी संस्थेच्या स २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या निवडणूत** कार्यक्रम समितीच्या सदस्यांची निवड करण्याच्या निवडणुकीच्या कार्यक्रमातील विविध टप्पे तयार करीत व जाहीर करीत आहे आणि या सोबत जोडलेल्या अनुसुचीच्या स्तंभ-२ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मतदार संघाच्या किंवा मतदार संघाच्या ( यात यानंतर ज्याचा निर्देश संबंधित मतदार संघा अस करण्यात आला आहे) संबंधातील निवडणका घेण्याचे नियत करीत आहे.

	अनुसूची										
	अ. मतदार संघाचे नांव क्र.	निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द	क्रम नामनिर्देशन पत्रे प्राप्त नामनिर्देशन नामनिर्देश विक्री व स्वीकृती पत्रे प्रसिध्द पत्राच्या तारीख व वेळ करण्याची छाननी स ज्या जागी नामनिर्देशन तारीख तारीखा, व		नामनिर्देशन पत्राच्या छाननी साठी तारीख, वेळ व स्थळ	सुनी प्रसिध्द मागे घेण्याची वाटपाच व औ करण्याची तारीख व ग्राहय नामनि तारीख बेळ व बेळ यादी प्रसिध्द व		पात्र उमेदवारांनी निशाणी वाटपाच व अंतिम विधी ग्राहय नामनिर्देशनांची यादी प्रसिध्द करण्याची तारीख वेळ व स्थळ	मतदान ज्या तारखेस घेण्यात येईल ती तारीख वेळ व मतदानाचे स्थळ	मतमोजणी व निकाल घोषित करणेची तारीख व वेळ स्थळ	मतमोजणी निकालाचा दिवस
	٩ २		3	8	4	Ę	U	L	8	90	99
	२ महिला राखीव ३ इतर मागास प्रवर्ग ४ अनुजाती/जमाती प्रतिनिधी ५ भटक्या विमुक्त जाती/ जमाती विशेष मागास प्रवर्ग	ता राखीव		दुपारी ०३.०० वाजता	दि.२४.०५.२०२५ तं दि.०९.०६.२०२५	रोजी सकाळी ११.३० वाजता	दि. १८/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० बाजेपर्यंत (स्थळ नंतर घोषित करण्यात येईल)	वि.१८.०६.२०२५ रोजी वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत स्थळ नंतर घोषित करण्यात थेईल	रोजी मतदान संपते नंतर लगेच,		
П			स्थळ - उपनिबंधक, स	हकारी संस्था पी विभा	ग, रुम नं.३०३, ति	सरा मजला, बी.एम.र्स	ो. गोडाऊन, ९० फु	ट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स,			

कांदिवली (पूर्व), मुंबई - ४०० १०१. टिप-१) स्तंभ क्र.६ व ८ मध्ये विनिर्दिष्ट केलेली यादी संबंधीत संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द केली जार्ड्ल.२) मतवार यावी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयामध्ये विकत मिळू शकतील.३) नोटीस बोर्डावर प्रसिध्द केलेल्या चिन्हाच्या यादीमधुन चिन्हे निवडावयाचे आहे. ४) निवडणूक चिन्हाचे वाटप मंजूर निवडणुक कार्यक्रमानुसार करण्यात येईल. ५) नामनिर्देशन पत्राची छाननी केल्यानंतर कार्यक्रम मतदान व मतमोजणीचे विवस वगळून निवडणुक कार्यक्रम शासकीय / सार्वजनिक/स्थानिक सुट्टया वगळून सुर्चे राहील. ६) मतवान व मतमोजणीचे ठिकाण संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी याँचे मार्फत अलाहिदा प्रसिध्द करण्यात येईत. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता : उपनिबंधक, सहकारी संस्था, पी विभाग, रूम नं.३०३, तिसरा मजला, बी.एम.सी. गाँडाऊन, ९० फुट रोड डाकू र कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४०० १०१.

> सही /-(बजरंग जाधव) उपनिबंधक, सहकारी संस्था, पी विभाग



(दत्तात्रय पाटील) निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी-२ सदानंद को-ऑप. क्रेडिट सा.लि.

सही /-

हिन्दुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९९.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुतीकरिता प्रम तिभुती धारकांनी दुव्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

त्रर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून

धारकाचे नाव	प्रतिभुती	फोलिओ	प्रतिभुती	प्रमाणपत्र	अनुक्रमांक
	प्रकार	क्र.	संख्या	क्र.	
फ्रेनी मिनू प्रेसवाला (मयत),	समभाग	एचएलएल	9080	5080	२६७५८०३१ -
फरिदाह जेहांगीर सचिनवाला	रु. १/-	०६७०३१४			२६७६००७०
व शहझीन सरोश सिंगापोरिया	(दर्शनी मुल्य)				
(विवाहानंतरचे नाव शहझीन					
जेहांगीर सचिनवाला)					

फरिदाह जेहांगीर सचिनवाला व शहझीन सरोश सिंगापोरिय ठेकाण: मुंबई दिनांकः ०८.०५.२०२५

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: गेटवे इमारत, अपोलो बंदर, मुंबई, महाराष्ट्र-४००००९.

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीचे खाली नमद केलेले प्रतिभतीकरिता प्रमाणपत्र हरवले आहेत आणि सदर

प्रतिभुत्ती धारकांनी दुव्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. त्रर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. तदुनंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून च्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

धारकाचे नाव	प्रतिभुती	फोलिओ	प्रतिभुती	प्रमाणपत्र	अनुक्रमांक
	प्रकार	क्र.	संख्या	क्र.	
फ्रेनी मिनू प्रेसवाला (मयत),	समभाग	पी०१०४१२	7007	885838	? <del>?</del> 803८ <del>?</del> 3 <del>?</del> 8 –
फरिदाह जेहांगीर सचिनवाला	रु.५/-				१२४०३८५०९९
व शहझीन सरोश सिंगापोरिया	(दर्शनी मुल्य)		7007	२०१८७७४	६१३६८३७ –
(विवाहानंतरचे नाव शहझीन					६१३९६०८
जेहांगीर सचिनवाला)					

परिशिष्ट-१६

(उपविधी क्र.३५ अन्वये) सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास

आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना. सचना

फरिदाह जेहांगीर सचिनवाला व शहझीन सरोश सिंगापोरि

(विवाहानंतरचे नाव शहझीन जेहांगीर सचिनवाल

<mark>श्रीमती हंसाबेन चंद्रसेन शाह</mark> या कौशल्या महल को.हौ.सो. लिमिटेड, यांचा पत्ता: प्लॉट क्र.९८, गुरुकृप हॉंटेलच्या मागे, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि आमच्या सोसायटीच श्ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र.८ मधील १००% शेअर्स धारक आहेत आणि दिनांक २५ जून, १९६१ रोजीचे अनक्रमांक ४१ ते ४५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सच्या धारकसुद्धा आहेत आणि यांचे मुंबई, महारा<u>इ</u> येथे १२ मार्च, १९९३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याच्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधार इस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ विवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या मांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटी-ग्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत

> कौशल्या महल को.हौ.सो. लिमिटेडच्या वतीने व करित मा. सचिव

ANUPAM FINSERV LIMITED

(CIN - L74140MH1991PLC061715)

Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, Mumbai 400104 Tel: 7400430812 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com

Extract of Standalone Audited Financial Results for Quarter and Year ended

	(Hs. In Lacs)						
Particulars	Quarter ended 31/03/2025	Quarter ended 31/03/2024	Year ended 31/03/2025	Year ended 31/03/2024			
	Audited	Audited	Audited	Audited			
Total Revenue from operations (net)	87.78	78.30	370.78	317.48			
Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
Exceptional and/or Extraordinary items)	2.91	29.94	67.84	124.57			
Net Profit / (Loss) for the period before tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	2.91	29.94	67.84	124.57			
Net Profit / (Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	2.18	20.53	50.71	93.72			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period							
(after tax) and Other Comprehensive Income							
(after tax)	2.18	20.53	50.71	93.72			
Equity Share Capital	1.897.680	1,156.375	1.897.680	1,156.375			
Earnings Per Share (of Rs. 1/- each)							
Basic:	0.04	0.02	0.04	0.08			
Diluted:	0.04	0.02	0.04	0.08			

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchange website and on the website of the Compan www.anuoamfinsery.com By order of the Board

Place: Mumbai

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE

GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhawan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai 4000 30 In a building, Sashilla Rodo, Worlin, Multipal 4000 50
Misc Application No.: DYCC/418/2024
In Change Report No. DYCC/6763/2024
Under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950
Filed by: Manoj N. Dholakia
In the matter of: "ACHARATBAI CHARITIES"
P.T.R. NO.: A-352 (Mumbai)

Director & CFO

All concerned having interest-

Whereas the Applicant has filed a Change Report Under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 on 20/08/2024 before the Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai to add the names of new Trustees viz.

Take on record the names of following Trustee:

Mr. Manoj Nayansukhlal Dholakia
 Mr Pravin Kantilal Parikh

In view of Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 the presen In view of Section 22 of the Manarashita Public Trusts Act, 1950 the present Change Report is accepted provisionally vide Order dated 02/04/2025, whereas all concerned persons with interest are called upon to submit your objection if any, in the above matter before the Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai on the above address in person or a pleader within 30 days from the date of publications of this notice, failing which the change report will be decided on its own merits.

Given under my hand and seal of the Hon'ble Deputy Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai. This 09th day of May, 2025.

(I/C) Superintendent (J) Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai (Seal)

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **GREATER MUMBAI REGION, MUMBAI** 

Dharmadaya Ayukta Bhawan, 1" foor Sasmira Building, Samira Road, Worli, Mumbai 400030 Misc Application No. DYCC/419/2025 In Change Peport No. DYCC/6764/2024 Under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 Filed by Manoj N. Dholakia In the matter of: "ACHARATBAI CHARITIES"

PT.R. NO: A-352 (Mumbai)

All concerned having interests Whereas the Applicant has filed a Change Report Under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 on 20/08/2024 before the Hon ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai to delete the old board of trustee and to add the names of new Trustees viz

Delete the names of following Trustees:

1. Mr Nayansukhlal Dholakia - Trustee

2. P. R Merchant - Trustee

Krishnakant Shah - Trustee Pravin Kantilal Parikh - Trustee

Kishore Nagindas Dalal - Trustee 6. Vinod Gundaria - Trustee

Take on record the names of following Trustee

1. Mr. Kunal Kishore Dalal - Trustee Mr Rohan Manoj Dholakia - Trustee 3. Mrs Anushree Saurabh Doctor - Trustee

In view of Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1956 the present Change Report is accepted provisionally vide Order dated 02/04/2025, whereas all concerned persons with interest are called upon to submit your objection if any, in the above matter before the Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai on the above address in person or a pleader within 30 days from the date of publications of this notice, failing which the change report will be decided on its own merits.

Given under my hand and seal of the Hon'ble Deputy Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai. This 09th day of May, 2025.

Seal

Sd/-(I/C) Superintendent (J) **Public Trusts Registration Office** Greater Mumbai Region, Mumbai